EDAYAR ZINC LIMITED

Corporate Identity Number:U27204WB2000PLC091214
Registered Office: 37/2, Chinar Park, New Town, Rajarhat Main Road, P.O.
Hatiara, Kolkata-700157. Tel.:+91 9930289983

Corporate Office: Mercantille Chambers, 12, J.N.Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Tel.:022-41263000/01/02

E-mailld.:greenpanelllp@gmail.com

Visual Means ("OAVM") to transact the business set out in the Notice of the AGM.

Affairs (MCA) Circular General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 05th

May, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, 21/2021 dated December 14, 2021 and 2/2022 dated May 05, 2022 and the provisions of General Circular No.10/2022 dated 28th December 2022 other applicable circulars issued by MCA, and Government of India to transact the business, that will be set forth in the Notice of the AGM

In compliance with the above Circulars, the electronic copies of the Notice of the Annua

General Meeting and the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent only to

those shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participants. The Notice of the 23rd Annual General Meeting and the Annual Report for the Financial Year 2022-23 will also be available on the Company's website at

www.edayarzinc.in and on the websites of Link Intime India Private Limited a

Shareholders have the opportunity to attend and participate in the AGM through the VC OAVM facility only and can cast their vote remotely or at the AGM on the business as se

forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of participation and voting remotely or during the AGM for the Shareholders holding shares in

dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered thei

Manner of registering/updating their E-mail ID/Bank Account Details (For receiving

Shareholders holding Shares in Physical Mode: Shareholders holding shares in

physical mode are requested to update their email address by writing to the Registrar and

Share Transfer Agent of the Company, viz., Link Intime India Pvt. Ltd. at their below

mentioned address or by sending email at rnt.helpdesk@linkintime.co.in along with the

copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder Folio Number, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy

of the PAN Card, and self-attested copy of Aadhar Card or self-attested copy of any

document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport, Utility Bill) in support o the address of the Shareholder and Original Cancelled Cheque leaf bearing the name of

the first shareholder/Bank attested copy of first page of Bank Passbook/Statement o

2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Shareholders are requested

to register their e-mail ID/complete bank account details with the relevant Depository Participant(s) with whom they are holding their demat account, as per the process advised

The Notice and Annual Report and above information is being issued for the informatio

and benefit of all the members of the Company and in compliance with the MCA Circular(s)

and will also be available on the Company's website at https://edayarzinc.in_and on the

The Shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/

Vardhmān

Delivering Excellence. Since 1965.

VARDHMAN SPECIAL STEELS LIMITED

Registered Office: Vardhman Premises, Chandigarh Road, Ludhlana 141 010 (Punjab), India

Tel No: 0161-2228943-48, Fax: 0161-2601048 PAN: AADCV4812B, CIN: L27100PB2010PLC033930

Email: secretarial.lud@vardhman.com,

Website: www.vardhman.com / www.vardhmansteel.com

NOTICE OF AGM AND E-VOTING DETAILS

Notice is hereby given that the 13th Annual General Meeting (AGM) of

the Members of Vardhman Special Steels Limited is scheduled to be

held on Wednesday, 27th September, 2023 at 10:30 a.m. through

Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in

compliance with all the applicable provisions of the Companies Act,

2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange

Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, read with Circulars issued by Ministry

of Corporate Affairs dated December 28, 2022, May 5, 2022, January 13

2021, May 5, 2020, April 13, 2020 and April 8, 2020 and SEBI Circulars

dated January 5, 2023, May 13, 2022, January 15, 2021 and May 12,

2020 (collectively referred to as "relevant circulars"), to transact the

through VC / OAVM will be reckoned for the purpose of quorum for the

In compliance to the above circulars, the Notice of the AGM alongwith

Annual Report for the F.Y. 2022-23, have been sent to all the Members

whose email addresses are registered with the Company / Depository

Participant(s). The aforesaid documents are also available on the

Company's website at www.vardhman.com /www.vardhmansteel.com

and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and

National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and

www.nseindia.com. respectively. Notice of AGM is also available on the

Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act

2013, read with Rule 20 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

and relevant circulars, the Company is pleased to provide the facility to

Members, to exercise their right to vote, by electronic means on all the

resolutions as set out in the Notice of AGM, either through remote e-

The remote e-Voting period shall commence from Sunday, 24th

September, 2023 from 9:00 a.m. and shall end on Tuesday, 26th

September, 2023 at 5:00 p.m. The remote e-Voting module shall be

disabled by CDSL after the aforesaid date and time for e-Voting and

once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic

iii. Any person, who acquires shares and become Member of th

Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as

of the cut-off date i.e. Wednesday, 20th September, 2023, may cast their votes by following the instructions and process of e-Voting as

a) the manner of e-Voting by Members holding shares in dematerialized

b) Members holding shares in physical mode and who have no

registered/ updated their email address with the Company are

requested to register/update the same by filing form ISR-1 alongwith

a self-attested copy of PAN card at secretarial.lud@vardhman.com or

c) Members holding shares in dematerialized mode who have no

registered/updated their email address with their Depository

Participant(s) are requested to register/update their email addresse

d) the voting rights of Members shall be in proportion to their shares or

e) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the

the paid up equity share capital of the Company as on the cut-off date;

AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote

a person whose name is recorded in the register of Members or in the

g) the result of the resolutions passed at the AGM will be declared within

Address: Registered Office, Vardhman Premises, Chandigarh Road,

cut-off date shall be entitled to avail the facility of e-Voting;

register of beneficial owners maintained by the depositories as on the

mode, physical mode and for Members who have not registered their

email addresses is provided in the Notice of the AGM and is also

AGM as per section 103 of the Companies Act, 2013.

website of CDSL at www.evotingindia.com.

Voting or e-Voting during AGM.

All the Members are informed that:

provided in the Notice of AGM.

v. Members may note that:

to RTA at rta@alankit.com;

again:

not be allowed to change it subsequently;

available on the website of the Company;

with the relevant Depository Participant;

2 working days from the conclusion of AGM.

For any gueries you may contact the following:-

Contact Person : Ms. Sonam Taneja

Designation : Company Secretary

E-mail: secretarial.lud@vardhman.com

Ludhiana-141010, Punjab

Place: Ludhlana

Date: 05.09.2023

Phone No.: 0161-2228943-48

means is Wednesday, 20th September, 2023;

ess set out in the Notice calling the AGM. Participation of Members

For Edayar Zinc Limited

Din: 08227170

Sd/-

Mohd. Bismith Allingal

websites of the Link Intime India Private Limited at www.linkintimeindia.com

Link Intime India Pvt. Ltd. quoting the Folio Number/ DPID-Client ID at:

C-101, 247 Park, L.B. S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083

M/s Link Intime India Private Limited (LIIPL)

Tel: (022) 2596 3838 Fax: (022) 2594 6969

E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

Manner of Participation and Voting in the AGM through VC / OAVM:

e-mail addresses will be provided in the Notice of the AGM.

Dividend directly in their bank account):

www.linkintimeindia.com

Account in original

PLACE: Mumbai DATE: 04/09/2023

by your DP

Regd. Office: Off No - 601, 602 & 603, Neelkanth Corporate It Park, Vidyavihar (w), Mumbai 400086. Email id: investors@veefin.com

INFORMATION TO THE SHAREHOLDERS ON THE 23rd ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL Notice is hereby given that that the 23rd Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Edayar Zinc Limited ("the Company") will be held on Friday, 29th September, 2023 at 12.00 noon through Video Conference ("VC") / Other Audio SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the The AGM will be convened in compliance with all the applicable provisions of the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set Companies Act, 2013 and Rules issued thereunder read with the Ministry of Corporate

out in the notice convening the AGM ("Notice"). The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DP's")/ Registrar and Transfer Agent ("RTA"), in accordance with the aforesald MCA Circulars and SEBI Regulations. In case members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through help the propositions and the proposition of the Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt Ltd at Office No S6-2, 6th floor, Pinnacle Business Park Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400093.

Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 23rd September, 2023 to 29th September, 2023 (both days nclusive). The Notice and the Annual Report will also be available on the website of the company at www.veefin.com, website of the Stock Exchange i.e. BSE SME at www.bsesme.com. Members can attend and participate in the AGM only through VC/OAVM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In case of any queries write an email at evoting@nsdi.co.in or contact NSDL team at Tel no.: 022 48867000 and 022 24997000 who will also address the grievances connected with the

The procedure and instructions for joining AGM through VC/OAVM and detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e-voting during the AGM for all Members (including the Members holding shares in physical form/ whose email addresses are not registered with the DPs/Company/RTA) are stated in the Notice.

Kindly note that pursuant to SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/ MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, It has been made mandatory for shareholders holding shares of the Company in physical form, to furnish PAN, KYC details and Nomination details to the ("Company")/ ("RTA") and if the above details are not furnished by October 01, 2023, the concerned shares shall be frozen by the RTA. Members are also requested to furnish/update valid PAN to the RTA.

For Veefin Solutions Limited

Place: Mumbal Date: 5th September, 2023

Urja Thakkar Membership No.: A42925

Dixon

DIXON TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

CIN: L32101UP1993PLC066581

REGD. OFFICE: B-14 & 15, Phase-II, Noida, Gautam Budhha Nagar, Uttar Pradesh- 201305

E-Mail: investorrelations@dixoninfo.com, WEBSITE: www.dixoninfo.com, PH. NO.: 0120-4737200 NOTICE TO THE MEMBERS OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE TO THE MEMBERS OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING
NOTICE is hereby given that the 30th (Thirtleth) Annual General Meeting ("AGM") of the
Members of Dixon Technologies (India) Limitad ("Company") will be held on Friday, 29th
September, 2023 at 11.00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio
Visual Means ("OAVM") facility, to transact the business as set out in the Notice of the 30th
AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules
made thereunder and SEII (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,
2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular no. 14/2020, 17/2020, 20/
2020, 02/2021, 19/2021, 02/2022, 10/2022 and 11/2022 dated 8th April, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 15th May, 2022 and 28th
December, 2022 respectively issued by Ministry of Corporate Affairs and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/R2 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated 15th January, 2021, 13th May, 2020 read with Circular nos. SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated 15th January, 2021, 13th May, 2022 and 5th January, 2023 respectively
issued by the Securities and Exchange Board of India ("Circulars"). The deemed venue for
AGM shall be the registered office of the Company i.e. B-14 & 15, Phase-II, District Gautam
Buddha Nagar, Noida-201305, U.P. Buddha Nagar, Noida-201305, U.P.

Buddha Nagar, Nota-201305, U.P.

The Members participating in the AGM through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum as per Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the aforesaid Circulars, the Notice of the 30th AGM and Annual Report which inter-alia comprises of Audited Financial Statements, Auditor's Report and Board's

which inter-alia comprises of Audited Financial Statements, Auditor's Report and Board's Report etc. for the Financial year 2022-23 has been sent only by email to all those Members who have registered their email addresses with the Company or their respective Depository Participant ("DPs"), which was completed on 5th September, 2023. The Notice of the 30th AGM and the Annual Report is also made available on the Company's website at www.dixoninfo.com, website of stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com Ambers who have not received the Notice of 30th AGM and Annual report may download it from Company's website at www.dixoninfo.com as well as from the website of the RTA at https://evoting.kfintech.com/ in the "Downloads" tab or the Members may write to Company Secretary of the Company at investorrelations@dixoninfo.com.

investorrelations@dixonInfo.com.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with Regulation 42 of SEBI Listing Regulations, the register of members and share transfer books of the Company will remain closed from Saturday, 23rd September, 2023 to Friday, 28th September, 2023 (both days inclusive) to determine the entitlement of the shareholders for the purpose of payment of Final dividend of Rs. 3/- per equity share (@150%) of face value of Rs. 2/- each for the financial year ended 31st March, 2023, as recommended by the Board of Directors for the FY 2022-23 and for the purpose of AGM. The Dividend, if declared at the AGM, will be paid/dispatched within 30 days from the date of approval at the 30th AGM of the Company to all those beneficial owners holding share in electronic form and physical form as per the beneficial ownership data made available to the Company by the depositories as on 22nd September, 2023.

Further, in pursuance to the locome Tax Act, 1961 as amended by Finance Act, 2020.

Further, in pursuance to the income Tax Act, 1961 as amended by Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company on or after 1st April, 2020 shall be taxable in the erefore, the Company is required to de time of making payment of dividend at the prescribed rates.

Also, pursuant to the MCA Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Companies as d to credit the dividend of the Members directly to their accounts using Electron means. Accordingly, Members are requested to provide/update their bank details with the spective depository participant for the shares held in dematerialized form and with the RTA prescribed forms in respect of shares held in physical form. In the event, Company is not le to pay the dividend to any Member by electronic mode, the dividend shall be paid

The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of the 30th AGM by electronic means through be remote e-voting and e-voting at the AGM. All members are informed that:

a) Members may attend the 30th Annual General Meeting through VC at https://emeetings.kfintech.com/ by login using the remote e-voting credentials and clicking Video Conference' thereafter.

b) Members whose names appear in the register of members or in the register of beneficit owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, 22nd Septembe 2023, shall only be entitled to avail the remote e-voting facility or vote at the AGM.

M/s Shirin Bhatt & Associates, Practicing Company Secretaries (FCS No. 8273, CP No 9150) has been appointed as the scrutinizer for conducting the remote e-voting process and voting at the AGM in a fair and transparent manner.

d) Remote e-voting shall commence on Tuesday, 28th September, 2023 (8.00 A.M. IST till Thursday, 28th September, 2023 (6.00 P.M. IST). Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. IST on 28th September, 2023 and once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

In case a person has become a member of the Company after dispatch of AGM Notice but on or before the cut-off date for remote e-voting and e-voting at the AGM i.e., Friday 22nd September, 2023, he/she may obtain the User ID and Password in the manner as provided in the notice of the 30th AGM. The members who have cast their votes before the Annual General Meeting through remote e-voting can also attend the meeting through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Members who have not cast their votes through remote e-voting and are present in the AGM through VC shall be eligible to vote through

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or contact Ms. B. Swall Reddy, Manager at einward.ris@kfintech.com and evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 1-800-309-4001 or write to her at KFin Technologies Limited: Unit: Dixon Technologies (India) Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Seriligampally, Telangana, Hyderabad - 500 032.

The cut-off date for the purpose of determining entitlement of shareholders for the dividend for financial year 2022-23 is 22nd September, 2023. The payment of dividen be made within 30 days of the AGM subject to member's approval at the 30th AGM.

SEBI vide its circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD1/P/CIR/2023/37 dated 18th Marcl 2023 has mandated registration of PAN, KYC details including e-mail addresses an Nomination, by holders of physical securities. Members holding shares in physical form ar requested to submit their PAN, KYC details including email addresses and nomination detail by sending the prescribed forms to Company's RTALe. KFin Technologies Limited at Seleniul Tower B. Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramouda, Seriligampally, Telangan; Tower B, Piol 31-32, Gachibowii Financial District, Nanakramguda, Serilijampally, Telangana, Hyderabad - 500 032 or mail at eliward.ris@kintech.com. The Company has also sen individual letters to all the Members holding shares in Company in physical form in this regard The letters and requisite forms are also available on the Company's website a www.dixoninfo.com. Members holding shares in electronic form are reques update in ther KYC details including email addresses Bank Details Nomination details with their respective depository with whom they are maintaining their DEMAT accounts.

Registration of e-mail address: Members holding shares in physical form and who have n dated their email addresses with the Company are requested to update their em addresses by writing to the Company at Investorrelations@dixoninfo.com or to the Registra and Share Transfer Agent, KFin Technologies Limited at Selenium Building, Tower-B, Plot Nt 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serlingampally, Hyderabad, Rangareddy Telangana India - 500 032 or at einward.ris@kfintech.com along with the relevant forms documents. Those Members holding shares in Demat form can get their email ID registere by contacting their respective Depository participant.

By Order of the Board For Dixon Technologies (India) Limited

Ashish Kum Date: 5th September, 2023 Chief Legal Counsel & Group Company Secretary

By order of the Board of Directors

(Sonam Tanela) Company Secretary

NOTICE OF THE THIRD (3RD) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Third (3rd) Annual General Meeting ("AGM" of the Company will be held on Friday, 29th day of September, 2023 at 2.30 P.M. via Video Conference / Other Audio Visual Means in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with General circular Nos 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 20/2021, 21/2021, 3/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 6, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HQ/CFD/ CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 & Circular No.

voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at investors@veefin.com or the registered office address.

The procedure and instructions for joining (AGM) through VC/OVAM and detailed procedures and instructions for casting Voted through e-voting during the AGM for all the members (including all the members holding shares in physical form / whose email IDs are not registered with the DP's/ Company/RTA are stated in the notice.



SITI NETWORKS LIMITED

Corp. Office: UG Floor, FC 19 & 20, Sector 16A, Film City - 19, Noida - 201301, U.P.

Regd. Office: Unit No.38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai -400013 E-mail: csandlegal@siti.esselgroup.com,

CIN: L64200MH2006PLC160733. Website: www.sitinetworks.com; Tel: 0120 - 4526700; 4032699

he Company is currently undergoing a corporate insolvency resolution rocess ("CIRP") under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 Code"), pursuant to an order dated 22 February 2023 ("Insolvency Commencement Order") passed by the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbal Bench. Vide the Insolvenc Commencement Order, Mr. Rohit Mehra, IP Registration No: IBBI IPA-001/IP-P00799/2017-2018/11374, was appointed as the interim resolution professional ("IRP") to manage the affairs of the Company The operation of the Insolvency Commencement Order was stayed by the Hon'ble National Company Law Appellate Tribunal ("NCLAT" vide its interim order dated 7 March 2023 ("Stay Order") passed in ar appeal filed by Ms. Shilpa Asthana, Director, against the Insolvency Commencement Order. Following the passing of the Stay Order, the management of the Company was handed back to the Board o Directors by the IRP. The appeal against the Insolvency Commencement Order was dismissed by the Hon'ble NCLAT (and the CIRP of the Company resumed) by its final order dated 10 Augus 2023. The IRP took control and management of the Company on 16 August 2023. Currently, the powers of the Board of Directors of the Company stand suspended and are being exercised by Mr. Rohi Mehra as the IRP of the Company in accordance with the provisions of the Code and related regulations.

PUBLIC NOTICE OF CONVENING 17TH ANNUAL GENERAL MEETING THROUGH VC / OAVM

NOTICE is hereby given that the 17th (Seventeenth) Annual Genera fleeting ('AGM') of the Equity Shareholders of Siti Networks Limited (the Company) will be held on Friday, September 29, 2023, at 03:00 o.m. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visua Means ('OAVM'), to transact the business, as set out in the Notice convening the AGM of the Company.

The AGM will be held through VC/OAVM without physical presence of the members in compliance with applicable provisions of the Companies Act read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/ 2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 8, 2021, 21/2021 dated December 14, 2021, 2/2022 dated May 5, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and Circula Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/ P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/ PoD- 2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 (hereinafter collectively referred as "SEBI Circulars").

In compliance with the applicable provisions of the Companies Ac read with MCA Circulars and SEBI Circulars, the Annual Report for the financial year 2022-23 (containing Notice of AGM, Financia Statements, Board Report's, Auditor's Report and other documents required to be attached therewith) will be sent only in electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participants. Annual Report for the financia year 2022-23 (containing the Notice of AGM, Financial Statements Board Report's, Auditor's Report and other documents required to be attached therewith) will also be made available on the website of the Company www.sitinetworks.com and also on the website of the Stoci Exchanges i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The notice of AGM will also be available on the website of CDSL at www.evotingindia.com. The instructions for joining the AGM are provided in Notes of the Notice of the AGM.

In case you have not registered your e-mail address, please follow the below instructions:

Shareholders holding physical shares

The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their email addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd., by sending appropriate e-mai on rnt.helpdesk@linkintime.co.in. The Members are requested to mention their details such as Name, Folio Number Certificate number, PAN, mobile number and e-mail id on e-mail and enclose image of share certificate in PDF or JPEG forma (up to 1 MB).

Shareholders holding shares in Demat form

Place: Noida

Date: September 5, 2023

For registration of e-mail address, the Members are requested to register their email address, in respect of demat holdings with the respective Depository Participan (DP) by following the procedure prescribed by the Depository Participant.

Manner of casting vote(s) through remote e-voting:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting" to all its members to cast their votes on all the resolution(s) set out it the Notice of the AGM. Members have the option to cast their vote using remote e-voting facility prior to the AGM or during the AGM for those members who could not cast their vote(s) by remote e-voting prior to the AGM. The detailed procedure for e-voting prior to the AGM, as well as during the AGM and participation in the AGM through VC OAVM, has been provided in the Notes to the Notice of the AGM which will be sent in due course.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting votes through remote e-voting.

For SITI Networks Limited Suresh Kuma Company Secretary & Compliance Officer Membership No.: ACS14390

Date: September 04, 2023

CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

CIN: L72100MH1995PL0084788
REGD Off: 'CYBERTECH HOUSE', PLOT NO. B-63/64/65, ROAD NO. 21/34, J.B. SAWANT MARG,MIDC, WAGLE ESTATE, THANE (WEST), MAHARASHTRA – 40060
Tel: +91 22-4283-9200 | Fax: +91-22-4283-9236

E-mail ID: cssl.investors@cybertech.com | Web: https://cybertech.com NOTICE OF 28TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twenty Eighth Annual General Meeting ("AGM") of the Members of CyberTech Systems and Software Limited ("the Company") will be held on Friday, September 29, 2023 at 04:00 P.M. through Video Conferencing (VCI/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business specified in the Notice convening the AGM. The Company has sent the Notice of AGM for FY 2022-23 along with the Annual Report and e-voting procedure on Wednesday, September 06, 2023 through electronic means to Members whose e-mail addresses were registed with the Company/Depositories in compliance with all the applicable provisions of the with the Company/Depositories in compliance with all the applicable provisions of the Company/Depositories in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013, ("the Act") and circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") dated May 12 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 ("SEBI Circulars").

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the facility to the Members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the Twenty Eighth AGM of the Company through e-voting services of Link Intime India Private Limited ("Link Intime"). The details pursuant to the Act are as under:

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e., Friday, September 22, 2023, are eligible to exercise their right to vote by remote e-voting/e-voting system during the AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company;

The remote e-voting will commence on Tuesday, September 26, 2023 (9.00 AM

The remote e-voting will end on Thursday, September 28, 2023 (5.00 PM IST);

c) The remote e-voting will end on Thursday, September 28, 2023 (5.00 PM IST);
d) The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and once the vote on a resolution is cast by the Member he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again;
e) The Members can participate at the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not cast their vote again at the AGM;
f) The facility for e-voting will also be made available during the AGM and those Members present at the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system at the AGM;
g) Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Friday, September 22, 2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM;
h) Members who are holding shares in physical form or non-individual Members who

as well as e-voting at the Adm;

) Members who are holding shares in physical form or non-individual Members who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cutoff date i.e. Friday, September 22, 2023, may obtain the User ID and Password by sending a request at rhehelpdesk@linkintime.co.in. However, if they are already registered with Link intime for remote e-voting, then they can use their existing User ID and Password for resident heyering.

registered with Link intime for remote e-voting, then they can use their existing User ID and Password for casting the vote; In case of individual Member holding securities in demat mode and who acquires shares of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date i.e., Friday, September 22, 2023, may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Instructions for

remote e-voting; Members are requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, email address, telephone/mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such as name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC Code etc., as mentioned in the Notice of the AGM; and

The Board has appointed any Designated Partner(s) of M/s. Sharma & Trivedi LLP (LLPIN: AAW-6850), Practicing Company Secretaries, as the Scrutinizer(s) for conducting the voting process in a fair and transparent manner.

The Annual Report for PY 2022-23 along with the Notice of the AGM is available on the website of the Company at https://cvbertech.com/investors/annualReports and on the websites of the stock exchanges (BSE Limited at https://www.bselndla.com A National Stock Exchange of India Limited at https://www.nseindla.com and on the website of Link Intime India Private Limited (Link Intime) at https://www.nseindla.com and on the website of Link Intime India Private Limited (Link Intime) at https://www.nseindla.com and on the website of Link Intime India Private Limited (Link Intime) at https://www.nseindla.com and <a href="https://www.nse

In the case of queries/grievances relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions ("FAQ") and InstaVote e-Voting manual available at https://instameet.linkintime.co.in under Help section or send an e-mail to enotices@linkintime.co.in or contact on 022 -4918 6000 or contract Ms. Nikital Jirepatil, Manager, Unk Intime, e-mail Id: nt. instame.co.in, Tel: 022-49186000. Members who need technical assistance regarding attending the AGM can send an e-mail to instavote.linkintime.co.in, or call at 022-49186175.

For CyberTech Systems and Software Limite Sarita Leelaraman Company Secretary and Compliance Office

Membership No.: A35587

Date: September 06, 2023



Website: www.harishtextile.com NOTICE

lotice is hereby given that the 13th Annual General Meeting (13th AGM) of the Member of Harish Textile Engineers Limited will be held on Friday, September 99, 2023 at 11.30
A.M. at the registered office of the company situated at 02° Floor, 19, Parsi Panchayat
Road, Andheri (East), Mumbai-400069 to transact the Business as set out in the Notice

In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circulars No. 14/2020 Disclosure Hacilinerheiris) risgulations, 2015, read with General circulars No. 14/2020 defect April 08, 2020; No. 17/2020 defect April 13, 2020 and No. 20/2020 defect April 08, 2020 read No. 20/2020 defect April 08, 2020; No. 02/2021 defect December 14, 2021, No. 02/2022 dated May 15, 2022 and 10/2022 dated December 28, 2022, other applicable Circular issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and circular No. SEBI/HO/CFD Issued by the ministry of corporate Anal's (NICA) and circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIRIP/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated January 15, 2021 and No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 of SEBI (collectively referred to as "applicable circulars"), to transact the business set out in the Notice convening the AGM.

BOOK CLOSURE NOTICE AND E-VOTING

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company wi remain closed from Saturday, September 23, 2023 to Friday, September 29, 2023 (both days inclusive) for the purpose of 13th AGM of the Company

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companie Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by the NSDL on all resolution as set forth in the 13th AGM Notice. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 22, 2023 ("cut-off date").

The remote e-voting period commences on Tuesday, September 26, 2023 at 09:00 A.M. and will end on Thursday, September 28, 2023 at 5.00 p.m. During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled

In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM and the financial statements for the financial year 2022-23, along with Board's Report, Auditors Report and other documents required to be attached thereto, will be sent to all the Members of the Company whose email addresses are registered with Compar Depository Participants(s). Pursuant to MCA Circulars and SEBI circulars, the Company shall not be able to provide service of documents to the shareholders, excep through email. Hence, the Company requests all the shareholders who have not ye registered their email addresses or have not updated their email addresses with the Company/RTAto register the same. The aforesaid documents will also be available or ite at http://www.harishtextile.com/ and on the website of the Stoci Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and also on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evotingindia.nsdl.com

Manner of registering/updating email address by membe

in case of Shares held in Physical Mode: The Shareholder may send a request quoting its Folio No. to RTA by email at info@bigshar

In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP:

Manner of casting vote(s)

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ('e-voting') as well as ballot pape shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by e-voting shall be able to exercise their right at the meeting through

The Manner of voting by members holding shares in dematerialized mode, phys mode and for members who have not registered their email address has been provided

The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email address are not registered with Company/RTA/Depository Participant(s), may generate logic credentials by following instructions given in the 'Notes' forming part of Notice of

embers are requested to read and understand all the 'Notes' forming part of the Notice convening AGM Particularly those dealing with manner of casting vote through re e-voting or vote during AGM through ballot.

Any person, who acquires shares of the company and become member of the company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September, 2023 may obtain the login ID and password by sending a request at evoting @nsdLoo.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;

Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the itories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of eas well as voting at the AGM through ballot paper; and (e) The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the

Company as on Friday, 22nd September, 2023, being cut-off date. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user menual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or write an email to evoting @nsdl.co.in or call a toll-free no 1800 1020 990/1800 224 430.

For Harish Textile Engineers Limited

DIN: 00941665 Managing Director

Circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the SEBI (hereinafter collectively format of the circular of the content of the c referred to as "the Circulars"), to transact the business set forth in the notice dated 28t August, 2023.

The Company is providing to its members, the facility of remote e-voting to enable them to cast their vote electronically before the AGM as well as voting at the AGM through electronic voting system, pursuant to Section 108 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR)

August, 2023.

egulations, 2015.

voting at the AGM.

Date: 06.09.2023

Place : Raipur

Earthstahl & Alloys Limited

CIN: U27310CT2009PLC021487, Phone: 8126666604, 9203904494 Regd. Office: Merlin Jayshree Vihar, Mohani 5B, Pandri Tarai,

Mandi Gate, Raipur-492001. E-mail: office@earthstahl.com, Website:www.earthstahl.com

NOTICE OF 14TH ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATON**

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, the 28th day of September, 2023 at 03:30 p.m. through video conferencing mode ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") pursuant to General

Regulations, 2015.

Members are hereby informed that:

1. The notice convening the AGM along with the Annual Report for the Financial year 2022-23 has been sent through electronic mode to the members on Tuesday, 05th September 2023. The same is also available on the website of the Company at www.earthstahl.com 2. The cut-off date for the purpose of ascertaining elligibility of members, to avail remote e-voting facility / voting at the general meeting is Thursday, 21st September, 2023. The members holding shares as on the cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility as well as electronic voting at AGM provided by the Bigshare Services Pvt. Ltd. (BSPL). 3. The Remote e-voting period will commence on Monday, 25th September 2023 at 09:00 a.m. IST and end on Wednesday, 27th

the Bigshare Services Pvt. Ltd. (BŠPL). 3. The Remote e-voting period will commence of Monday, 25th September 2023 at 09:00 a.m. IST and end on Wednesday, 27th September 2023 at 09:00 p.m. The remote e-voting module will be disabled thereafter by BSPL. Once the vote on resolution is cast by a member, no change will be allowed subsequently. The detailed procedure / instruction for the process of remote e-voting has been specified in the notice. 4. A member may participate in the general meeting even after exercising his voting right through remote e-voting, but shall not be allowed to vote again at the meeting. 5. A person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, 21st September, 2023 may obtain the Login-ID and password by sending the request at ivote@bigshareonline.com or may confact at foll free number provided by BSPL: 022-6263-8238. 6. NSDL Helpdesk: Members holding shares in Demat mode with NSDL, and facing any technical issue related to Login may send their request at evoting@nsdl.co.in or may call at the Toll free no. 1800-1020-990 / 1800-224-430. 7. CDSL Helpdesk: Members holding shares in Demat mode with CDSL, and facing any

evoting@nsdl.co.in or may call at the Toll free no. 1800-1020-990 / 1800-224-430, 7. CDSL. Helpdesk: Members holding shares in Demat mode with CDSL, and facing any technical issue related to Login may send their request at evoting@cdslindia.com or may contact at 022-23058738 / 022-2305842. 8. The Company has fixed Thursday, 21st September 2023 as Record Date, for payment of final dividend, subject to approval of members at the ensuing Annual General Meeting.

Members are requested to carefully read the detailed instructions set out in the Notice of AGM, indicating the manner of casting vote through remote e-voting / positions of the AGM.

For Earthstahl & Alloys Limited

Whole-time Director,(DIN:01143972)

Sd/- Prawin Soman

शुध्दीपत्रक

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती अ, बोळींज



सदर शुध्दीपत्राव्दारे असे जाहिर करत आहोत की, दि. 12/08/2023 रोजी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ, बोळींज विभागीय कार्यालयातून आलेल्या जाहिर नोटीसीतील अनुक्रमणिका क्रमांक 08 मधील मालमतत्ता क्रमांक BL04 / 84 / 9 अस नजरचुकीने छापला गेला होता. मात्र सदर मालमत्तेसंबंधातील मालमतत्ता क्रमांक BL04 / 87 / 9 असा बरोबर आहे. तरी सदर जाहिरातील संबंधित मालमत्तेसंदर्भातील अचुक व योग्य माहिती आजच्या अंकात पुनश्च प्रसिध्द करत असल्याचे शध्दीपत्रक येथे देत आहोत.

	08	BLO4 / 87/1	गणेशभाई किकुभाई पटेल व आशाबेन गणेशभाई पटेल	निवासी	शिवसाई कुटीर को ऑ हो सो रूम नं 01 बोळींज
l	जा क	909/22-24			

जा.क्र. 808 ∕ 23-24 सहा⁄-दिनांक 19/08/2023 प्र. सहा. आयुक्त

श्री श्याम सुंदर गुप्ता यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला



दि. ५ (प्रतिनिधी): श्री श्याम सुंदर गुप्ता यांनी आज दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. श्री मुकुल जैन दि. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी

सेवानिवृत्त झाल्यानंतर श्री श्याम सुंदर गुप्ता यांनी पदभार स्विकारला आहे. भारतीय रेल्वे ट्रॅफिक सेवा १९९२ बॅचचे अधिकारी श्री श्याम सुंदर गुप्ता यांना पश्चिम रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेवर रेल्वे परीचालनाच्या विविध पैलूंचा जसे मुख्य मालवाहतुक व्यवस्थापक, मध्य रेल्वे; मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक, मध्य तसेच पश्चिम रेल्वे; मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक (मालवाहतूक), मध्य रेल्वे; मुख्य वाहतूक नियोजन व्यवस्थापक, मध्य रेल्वे; मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे इ. विविध पदांवर काम केल्याचा विस्तृत अनुभव आहे. त्यांनी मुख्य परिवहन व्यवस्थापक (पेट्रोलियम), पश्चिम रेल्वे, वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे, कोलकाता म्हणूनही काम केले आहे. आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीत त्यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रायपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणूनहीं काम केले आहे. आपल्या शानदार कारकिर्दीत, श्री श्याम सुंदर गुप्ता यांनी च्चैं सिंगापूर आणि चण्ध्व, मलेशिया येथे प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमासह विविध सेमिनार आणि प्रशिक्षण कार्यक्रमांत भाग घेतला आहे.

श्री श्याम सुंदर गुप्ता यांना भारतातील लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमची सखोल माहिती असून २००१ मध्ये प्रतिष्ठित रेल्वे मंत्री पुरस्कार, २०१० मध्ये जनरल मॅनेजर अवॉर्ड आणि ३२व्या ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये सुवर्णपदक विजेते आणि सर्वोत्कृष्ट सहभागी म्हणून राष्ट्रीय भारतीय रेल्वे अकादमी, वडोदरा द्वारे सन्मानित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक म्हणून पद स्वीकारण्यापूर्वी, श्री श्याम सुंदर गुप्ता यांनी उत्तर रेल्वेमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी (सिस्टम्स) म्हणून कार्यरत

उल्हासनगरच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सामाजिक संघटनांकडून गौरव

उल्हासनगर, दि, ५ (वार्ताहर) : उल्हासनगर शहरात मनपाच्या नगररचना विभाग आणि पोलीस प्रशासन विभाग यांच्याविरोधात लढा देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या आणि करणाऱ्या सामाजिक भ्रष्टाचाराचा पर्दाफाश कार्यकर्त्यांचा अहरातील सामाजिक संघटनांनी काल सत्कार केला. उल्हासनगर मनपाच्या नगररचना विभागात बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांचा बेकायदेशीर रित्या सरकारी कामात हस्तक्षेप आणि त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे काम करून घेणाऱ्या नगररचनाकार प्रकाश मुळे यांचे षडचंत्र याबाबत मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे ॲड स्वप्नील पाटील, राष्ट्रकल्याण पक्षाचे अध्यक्ष शैलेश तिवारी, राहुल काटकर आणि धनंजय मिश्रा यांनी पाठपुरावा केला होता, इतकेच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे समोर सदर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला देखील बसले होते, शेवटी नगररचनाकार आणि बोगस कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात प्रहार जनशक्ती पक्षाचे ॲड

स्वप्नील पाटील,) राष्ट्रकल्याण पक्षाचे अध्यक्ष शैलेश तिवारी, राहुल काटकर आणि धनंजय मिश्रा

सामाजिक कार्यकर्त्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावून नगररचनाकार कार्यालयाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता, त्याचप्रमाणे दुसरे महत्त्वाचे प्रकरण म्हणजे मोती दुसेजा यांचे, दुसेजा यांनी शहरातील भूमाफिया, मनपा प्रशासन, एसडीओ कार्यालयातील काही भ्रष्ट कर्मचारी यांच्या संगनमताने चालत असलेले अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले होते, यामुळे दुसेजा यांच्या विरोधात वरील लॉबीने षडयंत्र रचून शस्त्र बाळगण्याचा खोटा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल केला होता, सदर गुन्हा हा गुन्हा खोटा असल्याचे सांगून दुसऱ्याच्या यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

जाहीर नोटीस

नोंद घेण्यात यावी की सदर सदनिका श्री गिरीश कुमार मोहनलाल शहा आणि श्री भद्रेशकुमार मोहनलाल शहा यांनी मेसर्स कमला डेव्हलपर्मेट यांच्याकडून नींवणीकृत करारनामा दिनांक 10.07.1985 PS-335/1985 द्वारे विकत घेतली होती. श्री गिरीश कुमार मोहनलाल शहा यांचे 15.06.2020 रोजी निधन झाले असन त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती नयना जी. शहा, मलगी मिसेस तनवी ट. रायथाथा उर्फ तन्वी जी शहा आणि मुलगा निलय जी. शहा, हे श्री. गिरीश कुमार मोहनलाल शहा यांच्या हिश्याचे म्हणजे सदर सदनिकेच्या ५०% हिश्याचे उत्तराधिकारी आहेत आणि उर्वरित 50% हिस्सा श्री भद्रेशकुमार एम. शाह यांचा आहे.

नमूद सदनिका सर्व, बोझे, दावे, भार आणि कोणत्याही मागण्यांपासून मुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. नमूद सदनिका किंवा त्याच्या कोणत्याही भागावर जर कोणत्याही व्यक्ती / व्यक्तींचा, सरकारी प्राधिकरण किंवा संस्था किंवा वित्तीय संस्थेचा वारसा हक्क, अदलाबदल, गहाण, भार, भेट, ताना, विक्री, सुविधाधिकार, भाडेतत्त्व, उप-भाडेतत्त्व, देखभाल, जप्ती, परवाना, आणि अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही अधिकार नामनिर्देश किंवा स्वारस्य असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासन सात दिवसांच्या आत निम्न स्वाक्षरीकारांना त्यांच्या दाव्याचे पराव्यासोवत लेखी अधिसूचित करावे आणि जर तसे न झाल्यास कोणताही दावा नाही असे समजण्यात येईल आणि जर काही आढळून आल्यास ते सोडून देण्यात आले आहेत असे समजण्यात येईल. त्यानंतर दावे किंवा हरकती आल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही आणि ते अवैध समजण्यात येईल.

मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नंजर 602, सहावा मजला, ए-विंग, रामदेव पार्क म्हणजे रामदेव पार्क को-ऑप. हाऊ. सो. लि. सर्वे नं. 6 हिस्सा नं. 2, सी. एस. नं. 476, 476(1), 476(2), मौजे जोरिवली ता. बोरिवली, जि. मुंबई. सही

> वकील श्री. अमित घाडगे. पत्ता- बी 101, उषा कमर्शियल कॉम्प्लेक्स, वलीपीर रोड, कल्याण प. ठाणे. मोबाईल - 8655278884



कोकण बँक KOKAN BANK کّوکس بینک

कोकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बंक लि. तोंदणीकृत कार्यालय : हार्बर क्रेस्ट, माझगाव, टी. टी. मुंबई 400 010.

सोन्याचा लिलाव सूचना

खालील निर्देशित कर्जदार यांनी बँकेच्या थकित रक्कमेचे प्रदान करण्याकरिता सूचना जारी केली होती व कोकण मर्कटाईल को-ऑप. बंक लि., गोवंडी शाखा यांच्याद्वारे सोत्यांचे दागिणे प्राप्त करून सविधा प्रदान केली तेव्हापासून कर्जदार यांनी बिहित बेळेच्या आत थिकत रक्कमेचे प्रदान करावे, आम्ही दि. 18

सप्टेंबर, 2023 रोजी सोन्याचे दागिणे तारणगहाण ठेवले आहेत. सदर संबंधात रक्कमेच्या बाबतीत सदर लिलाव संबंधित कर्जदार यांच्या संबंधात परत केला जाईल

व जर काही असल्यास कायदेशीर प्रक्रिया मार्फत कर्जदार यांच्याकडून वसुली करण्यात येईल. गोल्ड खाते क. 7066 / 38 मोह. अतिक खान कुपया नोंद्र घ्याबी की, जर लिलाब सदर दिवशी पूर्ण न केल्यास सदर बेळेच्या आत सदर अटी ब

शर्तीवर खालील ठिकाणी सूचना दिली जाईल.

कोकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बंक लि. गोबंडी शाखा

कोकण बंक हाऊस, गजानन कॉलनी

दूर. इत. 8422922009, 8422922010, 8422922011

जर ग्राहक मृत झाले असतील तर सर्व अर्टीवर लिलाव कायदेशीर वारस पांना लागू असतील. बैकेकडे लिलाव प्रक्रिया स्विकृत, रद्द, स्थगित करण्याचा अधिकार राखून आहे.

शाला व्यवस्थापक

दि. 05.09.2023 ठिकाण : मुंबई

कोकण मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बैक लि. करिता गोवंडी शाखा

यूनियन बैंक 🕼 Union Bank

युनियन बंक ऑफ इंडिया (शाखा - लोखंडवाला कॉम्प्लेक्स कांदिवली पूर्व) दुकान क्र. 63, 64, 65, सेंट्रिअम शॉपिंग सेंटर, दुर. क्र. 022-29650010

ईमेल आयडी : ubin0569674@unionbankofindia.bank

सेक्शन 13(2) अंतर्गत मागणी सूचना संदर्भ : ओआर/लोखंडवाला/एनपीए/2023-24/06

दि. 24.07.2023 ठिकाण : कांदिवली पूर्व

श्री. रामदयाल रामदुलार नाग (कर्जदार)

त्राः सम्बन्धस्य सम्बन्धस्य नाम सम्बन्धः साधवाईन चाळ, आझाद रोड, गुडावली गावठण, अंधेरी पूर्व, मुंबई 400 069. श्री. रामदवाल रामदलार नाग (कर्जदार)

फ्लॅट क्र. 303, सी-39, सेब्टर 2, शांती नगर, मीरा रोड पूर्व, ठाणे 401 107.

1. बी. श्री. रामदयाल रामदुलार नाग (कर्जदार) पलॅट क. **0**3, 3 रा मजला, बिल्डींग क्र. सी-39 सेक्टर 2, प्रेम सागर शांतीनगर सी**ए**चएस लि..

शांतीनगर, मीरा रोड पूर्व, ठाणे 401 107.

श्री. सरज रामदयाल नाग (सह-कर्जदार) साधवाईन चाळ, आझाद रोड, गुडावली गावठण, अंधेरी पूर्व, मुंबई 400 069.

श्री. सुरज रामदयाल नाग (सह-कर्जदार) पतंट क. 303, सी-39, संबटर 2, शांती नगर, मीरा रोड पूर्व, ठाणे 401 107.

2. बी. श्री. सुरज रामद्याल नाग (सह-कर्जदार)

पलॅंट क्र. 03, 3 रा मजला, बिल्डींग क्र. सी-39 सेक्टर 2, प्रेम सागर शांतीनगर सीएचएस लि.

शांतीनगर, मीरा रोड पूर्व, ठाणे 401 107. विषय : सीक्युरिटायक्रेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाश्वीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, 2002 च्या अनुच्छेट 13(2) सहवाचन अनुच्छेट 13(3) अंतर्गत सचना

आम्ही तुम्हाला स्चित करतो की, तुमचे खाते आमच्या कांदिवली पूर्व शाखा यांच्याकडून पत सुविधा प्राप्त करत आहोत व दि. 28.09.2022 अनुसार तुमचे कर्ज खाते अकार्यस्त मालमचा म्हणून वर्गीकृत करण्यात येत आहे कारण तुम्ही थिकत/ इन्स्टॉलमेंट/ ब्याज यांचे प्रदान करण्यास कसूर केसी आहे. दि.30.06.2023 पासून

रक्रम रु. 26,31,583.34 (रु. सब्बीस लाख एकतीस हजार पाचशे त्याऐंशी व चींतीस पैसे मात्र) चे प्रदान तुमचे खाते वा निर्देशित खाते अनुसार थकबाकीचे प्रदान करावे. तम्ही बंक खाते क्र.चे विवरण सदर खात्याच्या संबंधात अमलात आणत आहोत :

	सुबिधाच प्रकार	ाद. 30.06.2023 पासून थिकत रकम	ाद. 01.07.2023 पासून अलागू व्याज	व्याज	मूल्य/ प्रभार बँकेद्वारे उद्वबलेले	एकूण थकवाका
П	कॉर्प होम	ъ. 26,31,583.34	-	-	-	₽. 26,31,583.34
П		₹. 26,31,583.34				

तुम्हाला वारंवार मागणी सूचना देऊनही तुम्ही तुमच्या दायित्वांचे प्रदान करण्यास कसूर केली आहे व रामदबाल रामदुलार नाग व सुरज रामदबाल नाग यांना दि. 10.02.2014पास्न तुमचे खाते / खाते थिकत रकमेचे असल्याने तुम्ही प्रदान करावे.

गहाण - स्थावर मालमतेचे विवरण ज्ञालीलप्रमाणे सर्व तो भाग व भूजंड असलेली मालमता फ्लंट ऋ. 03, 3 रा मजला, मोजपित अंदाजे 390 ची. फूट बिल्ट अप

अर्थात 36.24 चौ. मीटर बिल्डींग क्र. सी-39. सेक्टर 2. प्रेम सागर शांतीनगर सीएचएस लि.. शांतीनगर, मीरा रोड पूर्व, ठाणे 401 107 मोजमप सर्व्हें क्र. 742 भाग, गाव भाईंदर तालूका व जिल्हा ठाणे येथील मीरा भाईंदर महापालिका मंडळाच्या मर्यादेतील व नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हा ठाणे. त्यामुळे, तुम्हाला बाद्वारे सीक्युरिटायझेशन ॲच्ड रिकल्स्टक्शन ऑफ फायनान्वीअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट

ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत रक्कम रु. 26,31,583.34 (रु. सब्बीस लाज एकतील हजार पाचशे त्र्याऐंशी व चींतील पैले मात्र) चे प्रदान तुमचे खाते वा निर्देशित खाते अनुसार थकवाकीचे प्रदान कराबे, त्यावरीस ब्याज व प्रभार कंत्राटी इराने सुक्तेच्या जारी तारक्षेपासून 60 दिवसांच्या आत संपूर्ण दायित्वांसह तुम्ही कर्ज दस्तावेजांच्या अटी व शर्ती अनुसार मासिक दराने प्रदान कराबे अन्यथा आम्ही सदर अंबटच्या अंतर्गत तुम्हाला दिलेल्या हकांच्या आधारावर बॅकेच्या नावे खालील प्रतिभृती अंमलात आणतील. अंत्रदच्या अनुच्छेद 13(13) अनुसार सदर सूचनेच्या स्विकृतीवर तुम्ही वरील प्रतिभृतींसह व्यवहार करू नये व वॅकेच्या अहवाल अनुसार करावे. कृपया नोंद घ्यावी की, सदर सेक्शनच्या संवंधात कायदेशीर कारवाई

तमही कपया लक्ष चावे की, सरफैसीच्या अनुच्छेद 13 च्या उप-अनुच्छेद (8) च्या तरत्दी अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेच्या कपातीमध्ये सूचना प्राप्त करावी. धन्यवाट.

> यनियन बँक ऑफ इंडियाकरिता. प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : मुंबई

ਵਿ. 04 ਸਾਵੇਂਕਰ, 2023

माननीय अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ९ वे न्यायालय, बांद्रा, मुंबई यांच्या न्यायालयातर्फ

नोटिस नंबर : ३५७/एन/२०२३ नितिन पांडुरंग तरेअर्जदारवार्ड

वॉर्ड ऑफिसर, एच- पश्चिम, एम.सी.जी.एम. आरोग्य विभाग, मुंबई. सार्वजनिक सचना

याद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, अर्जदार नितिन पांडरंग तरे वय ५२ वर्ष, व्यवसाय/नोकरी - रूम नं. २१७ कुशा तरे चाळ, एस.बी. रोड, कॉजबे सुलुप, माहिम (पश्चिम) मुंबई ४०००१६, यानी त्यांच्या राहणार आईच्या मृत्य प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे त्याची आई नामे हिराबाई पांड्रंग तरे असे असून त्यांचा मृत्यु दिनांक १०९/०२/२०२१ रोजी राहत्या चरी येथे झाला होता, पण त्यांच्या मृत्युची नोंद गैरअर्जेदार, वार्ड ऑफिसर एवं पश्चिम, एम.सी.जी.एम आरोग्य विभाग, मुंबई यांच्याकडे करण्यात आलेली नाही, त्यामळे अर्जदाराने या न्यायालयात अर्ज क ३५७/ एन / २०२३ दाखल करून त्यांच्या आईच्या मृत्युची नोंद गैरअर्जदार कार्यालयात करण्याबाबत गैरअर्जदार यांना आदेशीत करावे, अशी विनंती केली आहे. तरी याट्यारे सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जर अर्जदाराच्या आईच्या मृत्यु नौंदीबाबत ज्यांना कोणाला

आक्षेप असेल त्यांनी ही जाहीर नोटीस प्रकाशित झालेल्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत स्वतः अथवा वकिलामार्फत या न्यायालयात हजर होवून त्यांचे आक्षेप अथवा म्हणणे दाखल करावे. जर विहित मुदतीर कोणाचाही आक्षेप अथवा म्हणजे या न्यायालयास प्राप्त झाले नाही. तर कोणालाही काहीही आक्षेप नाही असे आदेशावरून. समजून पुढील आदेश पारित करण्यात येतील, याची नोंद घ्यावी. (श्री. दिपक गो. डिंगणकर)

न्यायलिपिक. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी,

९वे न्यायालय, बांद्रा, मुंबई

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड

सीआयएन : L24110MH1961PLC011922 ४०१/४०५, जॉली भवन १, १० न्यु मरिन लाईन्स, मुंबई ४०० ०२०. ईमेल : contactus@bombaywireropes.com

६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची ६२ वी वार्षिक

प्तर्वसाधारण सभा (एजीएम) रानिवार, दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी दु. १२.०० वा. कंपनी कायदा २०१३ व नियमाच्या तरतूदी अंतर्गत सर्व लागू तरतूद अनुसार व सीक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत यांच्याद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दि. ५ मे, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२१ वि. १३ जानेवारी, २०२१, सामान्य सर्क्युलर क्र. २१/२०२१ वि. १४ <mark>डिसेंबर,</mark> २०२१ व सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दि. ५ मे, २०२२ व अन्य लागू सर्क्युलर अनुसार अनुक्रमे मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) व सेबी सर्क्युलर दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ (एकत्रितरित्या संबंधित सर्क्युलर म्हणून संदर्भित) अंतर्गत एजीएम समान ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती विना व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत आयोजित करण्यात आली आहे.

एजीएमच्या सूचनेमध्ये सदर सर्क्युलर्स अनुपालन एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल यांच्यासह वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता लेखा वित्तीय अहवाल सर्व सभासदांना दि. ७ सप्टेंबर, २०२३ रोजी ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत पाठविण्यात आला आहे व सर्व सभासदांना कंपनी / रिनस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट, पुर्वा शेरेजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर कंपीच्या सर्व समासदांना पाठविले आहे व वेबसाइट <u>www.newgreat.in</u> व सीडीएसएल <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे. सदर स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वेबसाइट वर प्रसिद्ध केले आहे. सभासदांनी व्हीसी/ओएव्हीएम सुविधा मार्फत केवळ एजीएममध्ये सहभागी व्हावे. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएम ईलेक्ट्रॉनिकली जोडण्याकरिता सूचना. सभासदांनी कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंग हेतुकरिता उपस्थित राहावे. एजीएमकरिता प्रॉक्सीची नियुक्ती करण्याकरिता सेवा उपलब्ध नाही आहे. कंपनी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रवानित प्लॅटफॉर्म मार्फत

एजीएमच्या सूचनेमध्ये भाग घेण्यास व सर्व ठरावांवर ईलेक्ट्रॉनिक मीन्स द्वारे त्यांचे मतदान हक बजावण्याकरिता सर्व सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा प्रदान करत आहे. सभासदांनी एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई–मतदान सुविधा वा ई–मतदानाचा वापर करून ठरावांवर मतदान करण्याची सुविधा देत. परोक्ष ई–मतदान/ ई–मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या दरम्यान सूचनेमध्ये प्रदानित आहे. १. केवळ तेच सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर व लाभार्थी मालक यांच्या रजिस्ट्रर मध्ये उपलब्ध

आहे (ईलेक्ट्रॉनिक भागधारक) यांच्यासह डिपॉझिटरीज द्वारे मेन्टेन्ड आहे त्यांना निर्धारित तारीख अर्थात शनिवार, वि. २३ सप्टेंबर, २०२३ रोजी एजीएमच्या वरम्यान मतवान व एजीएमच्या ठिकाणी सहभागी, परोक्ष ई-मतदान सविधा उपलब्ध करण्याचा अधिकार आहे. . जर एखादा व्यक्ती कंपनीचा सभासद असेल तर एजीएमच्या सूचनेच्या पाठवणी पश्चात वा ई-

मतदानाकरिता निर्घारित तारखेपूर्वी ते एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित स्वरूपात क्रेडेशिंअल्स प्राप्त करू ३. परोक्ष ई-मतदानाची सुरुवातीची तारीख व वेळ : बुधवार, दि. २७ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा व परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख व वेळ : शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी ५.०० वा. ई-

मतदान मोड्युल सीडीएसएल द्वारे नंतर अकार्यरत करण्यात येईल. . सभासदांद्रारे मतदान पार पडल्यावर सभासद त्यामध्ये बदल करू शकत नाहीत.

. एजीएमच्या ठिकाणी सभासदांनी व्हीसी/ ओएव्हीएम सुविधे मार्फत उपस्थित होते व ज्यांनी त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत सर्व ठरावांवर आधीच मतदान पार पाडले आहे व एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करण्यास सक्षम असतील.

. केवळ तेच सभासद व्हीसी/ओएनहीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात ज्यांनी एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान सुविधा पार पाडली आहे.

». सर्व चॉकशी वा एजीएमच्या उपस्थितीमध्ये तक्रार असल्यास तसेच सीडीएसएल ई–मतदान प्रणाालीकडून ई-मतदान असल्यास तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर लेखी स्वरूपात वा ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता.

. सर्व तक्रारीकरिता ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान सुविधांसह श्री. राकेश वळवी व्यवस्थापव (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड, ए बिंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई ४०० ०१३ येथे helpdesk.evoting@cdslindia.com वर लेखी वा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क

साध् शकता. पनीच्या संचालक मंडळाने श्रीम. झंखाना भंसाली, प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव यांना मतदान प्रक्रिया स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी म्हणून परीनिक्षक म्हणून आयोजित केले आहे.

सदर परीनिरीक्षक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.bombaywireropes.com</u> व सीडीएसएल वेबसाइट <u>www.cvotingindia.com</u> व बीएसई लि. जेथे कंपनीची सूची उपलब्ध आहे तेथे घोषित सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर शनिवार, दि. २३ सप्टेंबर, २०२३ ते शनिवार,

दि. ३० सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहील. सभासदांनी कृपया एबीएमची सूचना काळजीपूर्वक वाचावी व एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान वा मतदान मार्फत मतदान करावे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडकरिता सही/

राज कुमार झुनझूनवाला ठिकाण : मुंबई संपूर्ण वेळ संचालव दि. ५ सप्टेंबर, २०२३ डीआयएन : ०१५२७५७३

प्रोवेंटस ॲग्रोकोम लिमिटेड

सीआयएन : U74999MH2015PLC269390 नोंदणीकृत कार्यालय : युनिट 515, 5 वा मजला, सी विंग, 1 एमटीआर केबीन, अंट्रीअम, गाव मुळगाव, एमव्ही रोड, अंधेरी (पू), अक्मे प्लाझाजवळ, मुंबई 400 069. वेबसाइट : www.proventusagro.com ई-मेल : Info@proventusagro.com टूर. +91 22 6211 0900 फॅक्स : +91 22 6211 09219

कंपनीची 8 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान

माद्वारे देण्यात येते की, प्रोवेंट्स अंग्रोकोम तिमिटेड (पूर्वीचे प्रोवेंट्स अंग्रोकोम प्रावन्हेट तिमिटेड म्हणू-(कंपनी) यांच्या समासदांची आठवी 8 वी वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) मंगळवार, दि. 26 सन्देश, २०२३ रोजी हु. १२.०० वा. (आप्रये) विद्वतीओं कोन्यरिस (व्हीसी)/ अन्य आडिओ किन्युअन मीस्स (ओएव्हीएम) मार्फत संगेच्या सुनोमध्ये निर्देशित व्यवहारांबर विचार विनीमय करण्यांकरिता सुनोमध्ये पार पत्रलेल्या व्यवसायांवर व्यवहार करण्याकरिता सभामटांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजिन केली आहे. एजीएम कपनी कायदा, 2013 च्या तामु तत्त्वद्वीस अनुपालन व सेवी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यस्त्र) विनियमन 2015 अंतर्गत व सामान्य सनुर्यंतर अनुसार मिनीस्ट्री ऑफ फॉपरिट अफेअर्स व सर्ग्युंतर अनुसार जार

चिनाबन्त 2013 अलगा व सामान्य वृत्युवार अनुवार कानाह्य आफ क्षेत्राला कानाह्य अहार व त्रव्युवार अहार विश्वविद्याला के व त्रव्युवार अहार विश्वविद्याला के विद्याला के विश्वविद्याला के विश्वविद्याला के विश्वविद्याला के विष्यविद्याला के विश्वविद्याला के विश्वविद्याला के विष्यविद्याला के विद्याला के विष्यविद्याला के विष्यविद्याला के विष्यविद्याला के दस्तावेज कंपनीची बेबसाइट www.proventusagro.com वर व रहाँक एक्सचेज अर्धात नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया सिमिटेड www.nseindia.com व नेंशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड www. evoting.nsdl.com वर उपलब्ध आहेत.

कंपनी कावरा व अनुच्छेर 9 व अन्य लागू तरतूर सहवाचन व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा निवम 2014 सहवाचन निवम 20 अंतर्गत सेबी (एलओडीआर) विनियमन 2015 अनुसार संभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सकर बुक्स बुधवार, दि. 20 सप्टेंबर, 2023 ते सोमवार, दि. 25 सप्टेंबर, 2023 (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहिल

समाविष्ठ) बद राहिल.
पुढे कंपनी कापदा, 2013 च्या अनुच्छेद 91 व सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) च्या नियम 20
तसेच सीचवृद्धित अंन्ड एक्सचेज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन,
2015 च्या विनियमन 42 व 47 अंतर्गत सुधारित कंपनी एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित करण्याकरिता परोक्ष
ई-मतदान (ई-मतदान) त्यांच्या संगासदांना प्रदान करत आहे. संगासदांचे मतदान हक इंक्विटी भांडयलाच्या
प्रदानाकरिता आयोजित केले आहे. कंपनीन संभासदांना सेंद्रल डिपांजिटन सर्वित्तम विमिटेड (एगएमडीएल) द्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली ई-मतदाना चा वापर करून एजीएमच्या स्चनेमध्ये सर्वे ठरावांवर विचा क्रवानिक स्वतंत्रातक विवास क्रिया । वास्त्र प्रकार स्वास्त्र स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र स्वत विनिम्न क्रम्य स्वतं केती आहे. 1. परोक्ष ई-मतदान कालावधीची सुख्यातीची तारीख व बेळ : गुख्यार, दि. 21 सटेंबर, 2023 रोजी स. 9.00

वा. आहे व परोक्ष ई-मतदान सोमवार, दि. 25 सप्टेंबर, 2023 रोजी 5.00 वा. बंद होईल. सभासद जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख अनुसार मंगळवार, दि. 19 सप्टेंबर, 2023 रोजी एजीएमच्या ठिकाणी परोब ई-मतदानू व मतदान सुविधा प्रदान केली आहे.

र्ड-मतदान सदर तारीख व बेळेनंतर करता येणार नाही, मतदान एकदा सभासद यांच्यादारे ईलेक्टॉनिकली पडले की सभासद त्यामध्ये पुन्हा बदल करू शकत नाहीत व निर्धारित तारीख मगळवार, दि. 19 रा-८, २०६७ जाए. . सभासद जे डिमटेरियलाईन्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी त्यांचे ईमेल आयडीचे संबंधित डिपॉझिटरी

परोक्ष ई-मतदान मोङ्युल सोमवार, दि. 25 सप्टेंबर, 2023 रोजी 5.00 वा. मोङ्युल एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सभासदानी सदर तारीख व वेळेनंतर ईलेक्ट्रॉनिकली मतदान

तमात्र न जिन्हार स्वाहुन्द संख्यात्र राजवे आर्ट्स जात्रियात्र । या जूना जान्यात्र स्वाह्मा जान्यात्र स्वाह्मा पार्टिसिन्द्र सह गोदणेकरण्/ अवयावत केले आहेत त्यांना बार्षिक अहसाल, सुना आदी कंपनीकट्टा हेलेक्ट्रॉनिकली दिली जाईल व निर्धारित तारीख दि. 19 सट्टेंबर, 2023 रोजी लागीन आपडी व पासवर्ड

evoting@nsdl.co.in वर पाठवून प्राप्त करावी. जर सभासदांनी एनएसडीएल सह नोंदणीकृत केले असल्यास तर सभाहसदांचे ईमेल आयडी आधीच कंपनी / डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणीकृत असतील तर ई-मतदानाकरिता तपशील लॉगीन करून एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केला आहे व समासदांना ईमेल आयडीवर निवासिकारा प्रचारा क्याना अस्ति । नोदणीकुत अरूप गाठविता आहे. सभासद ज्यांनी डिपॉझिटरीसह त्यांचे इंमेल आयडी नोंदणीकुत केले नसतील व सूचनेची गाठवणी ईमतदान

। परोक्ष ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया व माहिती व एखाद्या व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स धारक आहे व च चराक श्रमाचारामां स्था । वर्षांच अक्रमा च माहिता च रखाया व्यक्तांन चर क्यांच राज्य आह्य वारक आह्य कमानीच समामद बम् इंक्किट त्यांच आह्य त्यांचा वार्षिक अहवाल कमादिद ईक्किट्र्सनिक्सी माहित्याला आहा आहे. ई-मतदान संबंधात आवश्यक माहिती / तक्रारीकरिता कृपया समासदांनी एनएसडीएल evoting@nsdl.co.in

बर /1800-222-990 वा श्री. अनुभव सक्सेना, सहा, व्यवस्थापक एनएसडीएल यांना AnubhavS@nsdl. co.in बर/022-24994835 वर संपर्क साघावा. श्रोबेंट्स अंग्रोकोम लिमिटेड (पूर्वीचे प्रोबेंटस अँग्रोकोम लिमिटेड (पूर्वीचे प्रोबेंटस अंग्रोकोम प्रायब्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) दर्गा प्रसाद जावा

व्यवस्थापकीय मंत्रातक व मीर्दश्रो

डीआयएन 02005091

ठिकाण : मुंबई

दिनांक : 04 सप्टेंबर, 2023

यूनियन बैंक 🕼 Union Bank

श्री. संतोष डी वांगते

युनियन बंक ऑफ इंडिया (मुंबई - कांदिवली पूर्व शाखा) सिएरा टॉबर, लोखंडबाला टाउनशीप,

कांदिवली पूर्व, मुंबई 400 101. संपर्क क्र. 9004608292 ईमेल आयडी : ubin0908291@unionbankofindia.bank

ठिकाण : कांदिवली पूर्व

प्राधिकृत अधिकारी

सेक्शन 13(2) अंतर्गत मागणी सूचना

रामभाई चाळ, क्रांती नगर, क्रांदिवली पूर्व, मुंबई महाराष्ट्र पिनकोड 400 101. 1. ए. श्री. संतोष डी. वांगते पुनिट क्र. 21 (रॉ हाउस), तळ मजला, अक्षदा को-ऑप. सो. लि., प्लॉटक्र. ए-1, सेक्टर 5, न्यु

पनवेल पश्चिम तालुका पनवेल, जिल्हा रायगड महाराष्ट्र. श्रीम. मनिषा संतोष बांगते

ंदा चाळ आकुर्ली रोड, क्रांती नगर, कांदिवली (पू.) मुंबई महाराष्ट्र पिनकोड 400 101.

श्रीम, मनिषा संतोष वांगते युनिट फ्र. 21 (रॉ हाउस), तळ मजला, अक्षदा को-ऑफ. सो. लि., प्लॉटक्र. ए-1, सेक्टर 5, न्यु

-सनवेल पश्चिम तालुका पनवेल, जिल्हा रायगड महाराष्ट्र.

विषय : सीक्य्रिटायक्षेशन अंन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स अंन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्य्रिटी इंटरेस्ट अंक्ट, 2002 च्या अनुच्छेद 13(2) सहबाचन अनुच्छेद 13(3) अंतर्गत सूचना

आम्ही तुम्हाला सृचित करतो की, तुमचे खातो । व 2 आमच्या कांदिवली पूर्व शाखा यांच्याकडून पता सुविध प्राप्त करत आहोत व दि. 28.12.2020 अनुसार तुमचे कर्ज खाते अकार्यरत मातमचा म्हणून वर्गीकृत करण्यात येत आहे कारण तुम्ही थिकत∕ इन्स्टॉलमेंट∕ व्याज यांचे प्रदान करण्यास कस्र् केली आहे. दि.02.08.2023 पासून रक्कम रु. 9,88,863.11 (रु.नऊ लाख अठुयाऐंशी हजार आठशे त्रेसप्ट व अकरा पैसे मात्र) चे प्रदान तुमचे

खाते वा निर्देशित खाते अनुसार धकबाकीचे प्रदान करावे. तुम्ही बँक खाते क्र.चे विवरण सदर खात्याच्या संबंधात अंमलात आणत आहोत

ું જારા લાગ લાગ કરવા સમારળ સાવેર શાસ્ત્રાઓ સમસાય આમેલાય આમાં આ કાય :					
सुविधांचे प्रकार	दि. 02.08.2023	दि. 03.08.2023	दंडात्मक	मृल्य / प्रभार	एक्एग थकबाकी
	पासून थकित रकम	पासून अलाग्	व्याज	बँकेद्वारे	
		व्याज	(सामान्य)	उद्भवलेले	
सीएचओएमई	চ. 9,88,863.11	-	-	-	দ. 9,88,863.11
खातेक.					
560631					
001880201					
			एव	नुण थक खाकी	रु. 9,88,863.11
		0 0	6		

तुम्हाला बारंबार मागणी सृचना देऊनही तुम्ही तुमच्या दायित्वांचे प्रदान करण्यास कसूर केली आहे : संतोष डी. वांगते व मनिषा संतोष वांगते यांना दि. 30.06.2014पासून तुमचे खाते / खाते थकित रक्कमेचे असल्याने तुम्ही प्रदान करावे.

गहाण - स्थाबर मालमतेचे बिबरण खालीलप्रमाणे युनिट क्र. 21 (रॉ हाउस), तळ मजला, अक्षदा को-ऑप. सो. लि., प्लॉटक. ए-1, सेक्टर 5, न्यु पनवेल पश्चिम तालुका पनवेल, जिल्हा रायगड महाराष्ट्र ग्रेथील मालमत्ता संतोष डी. वांगते व मनिषा संतोष वांगते यांच्या नावे

त्यामुळे, तुम्हाला याद्वारे सीक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेटस ऑन्ड एन्फोर्समेंट ऑप सीनपुरिटी इंटरेस्ट ॲनट, 2002 च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत रक्कम रु. 9,88,863.11 (रु.नऊ लाख अङ्घयाऐंशी हजार आठशे त्रेसष्ट व अकरा पैसे मात्र)चे प्रदान तुमचे खाते वा निर्देशित खाते अनुसार थकवाकीचे प्रदान करावे. त्यावरील व्याज व प्रभार कंत्राटी दराने सूचनेच्या जारी तारखेपासून 60 दिवसांच्या आत संपूर्ण दायित्वांसह तुम्ही कर्ज दस्तावेजांच्या अटी व शर्ती अनुसार मासिक दराने प्रदान करावे अन्यथा आम्ही सदर अंक्टच्या अंतर्गत ु तुम्हाला दिलेल्पा हक्कांच्या आधारावर बॅकेच्या नावे खालील प्रतिभृती अंमलात आणतील. अस्टच्या अनुच्छेद 13(13) अनुसार सदर स्वनेच्या स्विकृतीवर तुम्ही वरील प्रतिमृतीसह व्यवहार करू नये व बॅकेच्या अहबाल अनुसार कराबे. कृप्यम नोंद घ्याबी की, सदर सेक्शनच्या संबंधात कापदेशीर कारवाई

तुम्ही कृपया लक्ष चात्रे की, सर्पंतिचित्र्या अनुच्छेद 13 च्या उप-अनुच्छेद (B) च्या तस्तूदी अंतर्गत प्रतिधृत मालमत्तेच्या करातीमध्ये सुचना प्राप्त करायी. धन्यवाद, युनियन बँक ऑफ इंडियाकरिता.

हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेड

सीआयएन : L29119MH2010PLC201521 2 रा मजला, 19 पारसी पंचायत रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400 069. दूर. 022-66490251

ईमेल : investor@harishtextile.com वेबसाइट : www.harishtextile.com

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेडच्या सभासदांची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (13 वी एजीएम) शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर, 2023 रोजी स. 11.30 वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे 19, पारसी पंचायत रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400 069 येथे 13

व्या एजीएमच्या सुचनेमध्ये विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. कंपनी कायदा, 2013 अनुसार तरतूद व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, 2015 च्या अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉपॉरिट अफ्रेअर्स (एमसीए) द्वारे जारी दि. 05 मे 2020, 08 एप्रिल, 2020, 13 एप्रिल, 2020 अनुसार व दि. 13 जानेवारी, 2020, 08 डिसेंबर, 2021, 14 डिसेंबर, 2021, 05 मे, 2022 व 28 डिसेंबर, 2022 अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉपेरिट अफेअर्सल (एमसीए) (एकत्रितरित्या सन्धुलस म्हणून संदर्भित) समेच्या ठिकाणी समासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती विना आयोजित केली आहे. एमसीए सन्धुलर व सेबी सन्धुलर क्र. सेबी/ एचओ / सीएफडी /सीएमडी 1 /सीआयआर /पी / 2020 / 79 दि. 12 मे, 2020, सेबी / एचओ / सीएफडी/सीएमडी1/सीआयआर/पी/2021/11 दि. 15 जानेवारी, 2021, सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी2/सीआयआर/पी/2022/62 दि. 01 सप्टेंबर, 2023 व एजीएमची सूचना

बुक क्लोजर सूचना व ई-मतदान

सर्व कंपनीच्या सभासदांना सूचित करण्यात येते की, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम 2014 च्या नियम 10 सहबाँचन अनुच्छेद 91 अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियमन 42 अंतर्गत समासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक कंपनीचे शनिवार, दि. 23 सप्टेंबर, 2023 ते शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर, 2023 (दोन्ही

दिवस समाविष्ट) दरस्यान 13 व्या एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल. 2. सर्व सभासदांना याद्वारे सुचित करण्यात येते की, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2015 च्या नियम 20 सहबाचन ॲक्टच्या अनुच्छेद 108 तरतूदी अंतर्गत व सूची विनियमन (येळायेळी सुधारित अनुसार) च्या विनियमन 44 अंतर्गत व संक्षुंलर फंपनी सर्वे संगासदाना परोज ई-मतदान करता येण्यासाठी कंपनी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (एनएसडीएल) द्वारे परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. व 13 व्या एजीएमच्या हेर्नुरिता शुक्रवार, दि. 22 सप्टेंबर, 2023 (निर्धारित तारीख) अनुसार करत आहेत.

परोक्ष ई-मतदानाची सरुवात मंगळवार, दि, 26 सप्टेंबर, 2023 रोजी स, 9,00 वा, भाप्रवे सरु होत आहे. व परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख गुरुवार, दि. 28 सप्टेंबर, 2023 रोजी सार्थ. 5.00 वा. (भाप्रवे) आहे. निर्धारित तारीख ईलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे सक्षमरित्या एजीएमच्या ठिकाणी आहे.

 कंपनीने वित्तीय वर्ष 2022-2023 करिता एजीएमची सूचना व वाधिर्सक सर्वसाधारण सभेची ईलेक्ट्रॉनिक व प्रत्यक्ष प्रत निबंधक यांच्यासह शेअर्स ट्रान्सफर एजन्ट्स वा डिपॉझिटरी पार्टिसीपंट यांच्याकडे ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत आहेत अशा सभासदाना ईलेक्टॉनिकली पाठविण्यात आलेली आहे व कंपनीची वेबसाइट व नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड उपलब्ध आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट https://www.harishtextile.com वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evotinginda.nsdl.com वर उपलब्ध आहे.

सभासदांद्वारे ईमेल नोंदणीकरण / अद्ययावत पत्ता : ए. पनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्या नोंटणीकत पत्त्यावर निर्धारित तारीख अनुसार info@bigshareonline.com वर विनंती

पाठवृत लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. बी. डिमॅट स्वरूपातील शेअर्स: भागधारकांनी कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) सह संपर्क साधावा वा डीपी द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर ईलेक्ट्रॉनिक मीत्स

द्वारे मतदान करावे. सभासदांद्रारे ईमेल नोंदणीकरण / अद्ययावत पत्ता : ए) कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर निर्धारित तारीख अनुसार विनंती पाठवून लॉगीन

सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर निर्धारित नारीख अनसार करण्यान येतील. बी) जर सभाहसदांचे ईमेंल आयडी आधीच कंपनी/ डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणीकृत असतील तर ई-मतदानाकरिता तपशील लॉगीन करून एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केला आहे व

आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. सभासद जे त्यामुळे, कंपनीचे समभाग धारक असलेल्या

सभासदांना ईमेल आयडीवर नोंदणीकृत करून पाठविला आहे. सी) परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व एजीएमची सुचना सभासद शेअर्स व डिमटेरियलाईजड स्वरूपात प्रत्यक्ष स्वरूपात व समासद यांच्याकरिता 37 व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. सभासद ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकत केले नसतील त्यांनी कंपनी / डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणीकृत करावे व 37 व्या एजीएम मध्ये कृपया ई-मेल आयडीवर नोंदणीकृत करावे व ई-मतदानाकरिता लॉगीन तपशील प्राप्त करावा.

सभासद यांनी एजीएममध्ये व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सुविधा उपस्थित राहावे व त्यांचे म तदान ठराव परोक्ष ई-मतदान सभासदांनी कपया त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत करावे व 37वी एजीएममध्ये वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष[े]प्रत खालील निर्देशित अनुसार पाठविण्यात येईल. सभासद ज्यांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदान करावे व एजीएमच्या ठिकाणी त्यांचे मतदान करण्याकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी व्हावे. 8. कोणाही व्यक्तीचे कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा

डिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर निर्धारित तारीख दि. 22 सप्टेंबर, 2023 रोजी अनुसार evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. त्यामळे काही व्यक्तीनी कास्टींग मतदान करण्यांकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड ई-मतदानाकरिता एनएसडीएल सह आधीच नोंदणीकृत करावे. सभासद ज्यांनी मतदान केले नसेल त्यांनी सभेमध्ये मतदान करण्याकरिता ई-मतदाना

मार्फत त्यांचे मतदान पार पाडावे त्यामळे एनएसडीएल सह आधीच नोंद्रणीकरण करावे व ई-मतदान संबंधात (एनएसडीएल) सभासदांनी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड यांना प्राप्त करावा. कंपन्या व्यवस्थापन व प्रशासनाच्या नियम तसेच सेक्रेटरियल स्टॅंडईस जनरल मिटींग्ज सधारित कंपनी एजीएमच्या सचनेमध्ये निर्देशित करण्याकरिता परीक्ष ई-मतदान परोक्ष ई-मतदान त्यांच्या सभासदांना प्रदान करत आहे. सभासदांचे मतदान हक इक्विटी भांडवलाच्या प्रदानाकरिता आयोजित केले आहे. समासदांनी एमसीए व सेबी यांच्याद्वारे जारी सर्क्युलर यांच्यासह सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत करावे. कंपनीने एजीएमची पाठविणी पर्ण केली आहे. ई) मतदान हक सभासदांनी निर्धारित तारीख अनुसार शक्रवार, दि. 22 सप्टेंबर, 2023 रोजी मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सभासदानी सदर तारीख व वेळेनंतर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे.

 क्रोत्याही चौकशीकरिता तुम्ही सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान प्रणाली व ईमतदान युजर मॅन्युअलकरिता सभासदाना डाउनलोड सेक्शन www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वा evoting@nsdl.co.in वर ईमेल करावा वा टो फ्री क्रमांक 1800 1020 990/1800 224 430 वर संपर्क साधावा.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेडकरिता सही /

संदिप गांधी डीआयएन : 00941665

व्यवस्थापकीय संचालक